

MORARKA FINANCE LIMITED

Regd Off: 511, Maker Chambers V, 221, Nariman Point, Mumbai – 400 021, Tel.: 22832468, 22042945 Fax: 22047288 www.morarkafinance.in, investors@morarkafinance.in

CIN: L67120MH1985PLC035632

REF: MFL/2021-22/39 June 24, 2021

Corporate Relationship Department BSE Limited 1st Floor, New Trading Ring Rotunda Building, P.J. Towers Dalal Street, Fort Mumbai - 400 001

Scrip Code - 511549

Sub: Release of Notice of 36th Annual General Meeting

Dear Sir,

Pursuant to Regulation 29, 33 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015, we are pleased to forward herewith the published advertisement of Notice of 36th Annual General Meeting of the Company before dispatch of Annual Report for the Financial year 2020-21 in the following newspapers:

- 1. Business Standard, Mumbai Edition (English) released on June 24, 2021.
- 2. Mumbai Lakshdeep, Mumbai Edition (Marathi) released on June 24, 2021.

You are requested to acknowledge the receipt of the same.

Thanking you,

Yours faithfully,

HIMGAURI SUMANT BEHERA

Digitally signed by HIMGAURI SUMANT BEHERA Date: 2021.06.24 13:55:02 +05'30'

Himgauri Sumant Behera

Company Secretary & Compliance officer

Form No. INC-25A

Advertisement to be published In the newspaper for conversion of public company Into a private company

Before the Regional Director, Ministry of Corporate Affairs, Western Region in the matter of the Companies Act. 2013 Section 14 of Companies Act 2013 and Rule 41 of the Companies (incorporation) Rules, 2014

AND In the matter Of M/s RAMESHWAR TEXTILES MILLS LIMITED having its registered Office 71 -73 OLD HANUMAN LANE KALBADEVI RD SHAH BHAVAN MUMBAI-400002. MAHARASHTRA. INDIA.

Notice is hereby given to the general public that the company intending to make an application to the Central Government under section 14 of the Companies Act. 2013 read with aforesaid rules and is desirous or converting into a private limited company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on Monday. 07th Day of June 2021 to enable trio company to give effect for such conversion.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the Company may deliver or cause to be delivered or send by registered post of his objections supported by an affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to the concerned Regional Director Western Region at Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra, India within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below:

For and on behalf of the Applicant RAMESHWAR TEXTILES MILLS LIMITED

Directo NAME: RAJESHKUMAR RAMESHWARDAYAL BANSAL DIN No.: 00083935

73 OLD HANUMAN LANE, KALBADEVI RD SHAH BHAVAN, MUMBAI. MAHARASHTRA-4000002. INDIA

Date: 22.06.2021 Place : Surat.

INVITATION FOR BINDING BIDS FOR ASSIGNMENT OF DEBT OF IMAGICAAWORLD ENTERTAINMENT LIMITED IN THE FORM OF TERM LOAN/WORKING CAPITAL ALONG WITH TRANSFER OF UNDERLYING SECURITY HELD BY LENDERS / THEIR TRUSTEES TO ELIGIBLE ENTITIES

magicaaWorld Entertainment Limited ("IEL" or "Company") owns and operates an integrated entertainment destination, which includes a theme park and a water park (under brand name Imagica) and Hotel Novotel Imagica. The Company had availed debt facilities from a consortium of lenders led by the Union Bank of India (the "**Lenders**"). The company has subsequently come under stress and not been able to service its debt obligations.

The Lenders are desirous of seeking bids from eligible bidders, for acquisition of the debt facilities availed by the Company from the Lenders, together with all underlying securities, pledges, guarantees, undertakings, promises issued by the Company or any third party in relation to the debt facilities, through assignment of the debt granted by the Lenders.

The Lenders are proposing to undertake a One-Stage Open Bidding Process (the "Bid Process") to solicit binding bids in the form of irrevocable offers from eligible entities/bidder(s) in accordance with the regulatory guidelines issued by Reserve Bank of India ("RBI") and other relevant applicable laws.

BOB Capital Markets Limited (BOBCAPS) has been appointed by the Lenders as the process advisor ("Process Advisor") for the Bid Process Interested bidders would be allowed access to the data room including the Information Memorandum for commencing due diligence and making their binding irrevocable bids on execution of a Confidentiality Deed which is a part of the Bid Document uploaded on the website (https://www.unionbankofindia.co.in/english/TendelViewAllAuction.aspx or www/bobcaps.in/tenders.asp). Post compliances under the Bid Documents including payment of Refundable Participation Fee of Rs. 5 Lakh, interested bidders may be allowed the said access to information.

The last date for submission of the Binding Bid and necessary documents in relation thereto is **July 9**, **2021 by 3:00 PM IST.** Binding Bid shall be submitted in a sealed envelope by way of physical copies addressed to Union Bank of India, Stressed Asset Management Branch, 104, Bharat House, Ground Floor, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai – 400023. The Bidder shall also submit an electronic copy of the Bid (password protected) and an email to magic@bobcaps.in, samvmumbai@unionbankofindia.com and bm3077@unionbankofindia.com

For all updates, amendments, modifications, corrigendum and information in relation to the Bid Process, please visit the website (https://www.unionbankofindia.co.in/english/TendelViewAllAuction.aspx or www/bobcaps.in/tenders.asp) on a regular basis

l	In case of any clarifications, please contact the following:				
I	Contact Persons Telephone Number		E-mail ID		
I	Mrs. Avantika Banerji	+91 9987593105	magic@bobcaps.in		
ı	M. T.D D	.04.040700000			

Mr. T Deena Dayal	+91 9137399696	samvmumbai@unionbankofindia.com bm3077@unionbankofindia.com
offer from or on bel	half of the lenders o	nd will not be deemed to constitute an r any commitment on the part of the Advisor/ Lenders reserve the right to

- withdraw/suspend/ modify the Bid Process or any part thereof, to accept or reject any/all offer(s) at any stage of the process or to vary any terms without assigning any reasons and without any liability. This is not an offer document. 2 Any extension in time lines / modification in the content of this advertisemen
- will not necessarily be carried out through another advertisement, but may be notified directly on the website as detailed above and interested participants should regularly visit the website to keep themselves updated regarding clarifications, modifications, amendments or extensions.

 3. This is not an offer or an invitation to offer or undertake any sale of securities.
- 4. Process has launched on June 24, 2021 with advertisement / notice being pu on https://www.unionbankofindia.co.in/english/TendelViewAllAuction.aspx and on www/bobcaps.in/tenders.asp. However, for wider publicity, this ent/notice is also being published in newspapers.







Ph.: 022 22832468, | Fax.: 022 22047288 email: investors@morarkafinance.in | web.: www.morarkafinance.in NOTICE OF 36™ ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting ('AGM') of the Company w be held on Thursday, August 5, 2021 at 11:30 a.m. through Video Conference ('VC')/Othe Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic, the Government of India, Ministry Corporate Affairs, vide its Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and also Securities and Exchange Board of India, vide its circula No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020179 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 ("Circulars"), have permitted the holding of AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at a commo venue. In compliance with these Circulars and the relevant provisions of the Companie Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, the AGM of the Members of the Company will be held through VC/OAVM.

n accordance with the aforesaid Circulars, Notice of the AGM along with the Annua Report 2020-21 are being sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. Members may note that the Notice of AGM and Annual Report 2020-21 will also be available on the Company' website www.morarkafinance.in and on the website of the Stock Exchange i.e. BSE imited at www.bseindia.com and the AGM Notice is also available on the website of CDSL (agency for providing the Remote e-voting facility) i.e. www.evotingindia.com Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending he meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorus as per Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members t cast their votes on all resolutions as set out in the Notice of AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting / e-voting at the AGM is provided in th

In case of Member(s) who have not registered their e-mail addresses with the Company/Depository, are requested to please follow the below instructions to registe their e-mail address for obtaining Annual Report and login details for e-voting.

a. For members holding shares in Physical mode please provide necessary details lik Folio No., Name of shareholder by email to investors@morarkafinance.in.

Members holding shares in Demat mode can get their e-mail ID registered by contacting their respective Depository Participant or by email to investors@morarkafinance.in The 36th AGM Notice will be sent to the shareholders holding shares as on cut-off date

(i.e. 2nd July, 2021) for the dispatch in accordance with the applicable laws on the

egistered e-mail addresses in due course. If you have any queries or issues regarding attending AGM & e-voting from the CDSI voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact 022-23058738 and 022-23058542/43.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lowe Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com of call on 022-23058542/43.

E-mails are being sent to all shareholders (Benpos holding on June 18, 2021) in respect of axation aspect of dividend on June 22, 2021 & the link is available a https://www.morarkafinance.in/investor-relations/mfl-dividend

For Morarka Finance Limite

Place : Mumbai Himgauri S. Behera Date: June 23, 2021 Company Secretary & Compliance office PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN								
This is to inform the General Public that following share certificate of RISHIROOP LIMITED having								
its registered Office at W -75 (A), & W-76 (A), NASHIK IND, ESTATE, SATPUR, NASIK – 4220								
registered in the n	registered in the name of the following Shareholder/s have been lost by them.							
Sr Name of th	e Folio	Certificate	Distinctive	No. Of				
No. Shareholde	er/s No.	No./s	Number/s	Shares				
 PARAS VO 	RA 001162	25707	2988101-2988200	100				
2. PARAS VO	RA 001162	25708	2988201-2988300	100				
1. PARAS VO 2. PARAS VO 3. PARAS VO	RA 001162	46861	5103501-5103600	100				
4. PARAS VO	RA 001162	46862	5103601-5103700	100				
5. PARAS VO	RA 001162	46863	5103701-5103800	100				
The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above refere								
share certificates.								

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such clair with the company or its Registrar & Transfer Agents Link Intime India Pvt. Ltd. 247 Park, C-101, 1st Floor, L.B.S. Marg, Vikhroli (W), Mumbai-400083 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained & the Company shall proceed to issue Duplicate Share PARAS VORA Place: Mumbai, Dated: 24/06/2021

The Sahyadri Sahakari Bank Ltd., Mumbai

Regd. Office: 446, Jagannath Shankar Sheth Road, Chirabazar Mumbai- 400002 Phone No:- 022 22016770 / 22017477 Email- sahyadriho@rediffmail.com

AUCTION NOTICE

Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under SARFAESI Act, 2002 [See proviso to rule 6(2) & rule 8(6)]

Notice is hereby given to the public in general and in particular to the borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged to the secured creditor, the physical possession of which has been taken by the Authorized Officer of The Sahyadri Sahakari Bank Ltd., Mumbai, Secured creditor, wil be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is basis" on 08 July, 2021 for recovery o Bank dues as per below mentioned details

Demand Notice Details

Earnest Money Deposit (EMD): Rs. 5,28,000/-

	· · · · · · · · · · · · · · · · · · ·				
	1) Borrower: SANDEEP DAYANAND MOHITE Address: B/102, Priyamvanda Co-op Hsg.	Date	Outstand	ling Amount	
	Society Ltd., Nehru Road, Mulund (W), Mumbai – 400 080.	19/11/2012	Rs. 27	7,60,000/-	22/11/2018
	Present Outstand	ing			
	3) Guarantor 2 : GOPINATH SAMBHAJI BHAVAR Address: BIT Chawl No.8, Room No. 7,	Date: 31/05/2021 Rs. 98,31,537.90/-		37.90/-	
		Details of Immoval Flat No. 103, 1° Flo Makhdoom Shah E 3, Mauje Mahagiri	oor(660 So Building, So	ı.ft. Built up) ırvey No. 59,	in Baba 60 & 61, Tika N
	Central, Mumbai- 400008	Thane Municipal C		•	

Reserve Price: Rs. 52,80,000/-Auction Sale / Bidding would be:

Name of the Borrower, Guarantors and Branch

- 1. The Property should be sold "As is where is", "As is what is", and "Whatever there is basis" and not to be sold below the reserve price mentioned above.
- The Tender Forms covering Terms & conditions of sale will be available from 24/06/2021 to 07/07/2021 at Bank's Head Office, Mumbai 400002 & All Branches Office between 10.30 am to 05.00 pm. Cost of Tende
- Tender form duly filled in and sealed along with self addressed envelopes, should be submitted along with Pav Order/ Demand Draft in favor of "The Sahyadri Sahakari Bank Ltd., Mumbai" as EMD at Bank's Head Office, Mumbai on or before 07/07/2021 up to 05.00 pm (Excluding Sundays & Bank Holidays). Applicant should mention on the envelop (Containing Tender Form), the name of property for which he is sending the tender as "SANDEEP DAYANAND MOHITE - Tender Form."
- The property can be inspected on date 30/06/2021 between 12.00 pm to 04.00 pm
- Sealed tenders received will be opened on 08/07/2021 at 03.00 pm at Head Office, Chirabazar Mumbai - 400 002. However if the opening of tender envelope could not be carried out due to some unavoidable reasons, the next date of bidding will be advised to all the concern parties by the Bank.
- Highest Tender/ Bidder shall pay up to 25% amount immediately i.e. on dated 08/07/2021 and balance 75% amount should be paid within 15 days i.e. on or before date 23/07/2021 at 12.00 noon. If the accepted highest bidder fail to pay the balance i.e. 75% amount within the reasonable time allowed, then the amoun deposited with the tender will be forfeited.
- The Authorized Officer reserves the all rights to accept or reject Tender/Offer at any stage.
- GST applicable as per Govt. rules
- Payment of sale consideration by the successful bidder to the bank will be subject to TDS under Section 194-1A of Income Tax Act, 1961 and TDS is to be made by the successful bidder only at the time of deposit of remaining 75% of the bid amount (If not applicable then please delete it).
- LO. All expenses relating to stamp duty and registration of sale certificate if any, shall be borne by the successfu
- 11. Encumbrance not known to Authorized Officer of the Bank

Date: 24/06/2021 Place: Mumbai

Authorized Officer The Sahyadri Sahakari Bank Ltd., Mumbai

Statutory 15 days Auction Sale Notice under the SARFAESI Act, 2002

The Borrower and guarantors are hereby notified to pay the sum as mentioned above along with up to date interest and ancillary expenses before the date of auction, failing which the property will be auctioned, sold and balance dues, if any will be recovered with interest and cost,

Sd/-**Authorized Officer** Date: 24/06/2021 The Sahyadri Sahakari Bank Ltd., Mumbai Place : Mumbai

Kilpest India Limited

REGD.OFFICE: 7-C, INDUSTRIAL AREA, GOVINDPURA, BHOPAL-462 023

CIN: L24211MP1972PLC00113

E-mail: kilpest@bsnl.in, Website: www.kilpest.com | Tel: (91-755) 2586536, 2586537 FAX No (91-755)2580438

EXTRACTS OF STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/YEAR ENDED 31st MARCH, 2021

(NS. III EAKII)					(IXS. III Lakii)	
	(QUARTER ENDED			YEAR ENDED	
PARTICULARS	31/03/2021 (audited)	31/12/2020 (Unaudited)	31/03/2020 (audited)	31/03/2021 (audited)	31/03/2020 (audited)	
Total income from Operations	453.85	349.45	319.08	1808.08	1491.49	
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-26.73	73.45	11.23	208.41	61.39	
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-26.73	73.45	11.23	208.41	61.39	
Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-23.40	59.32	11.23	171.83	61.39	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-23.40	59.32	11.23	171.83	61.39	
Equity Share Capital	750.81	750.81	750.81	750.81	750.81	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous financial year)	1329.16	495.09	495.09	1329.16	495.09	
Earnings Per Share 1. Basic :	-0.31	0.79	0.15	2.29	0.82	
2. Diluted:	-0.31	0.79	0.15	2.29	0.82	

EXTRACTS OF STATEMENT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/ YEAR ENDED 31st MARCH, 2021

(Rs. in Lakh)						
	,	QUARTER ENDED			YEAR ENDED	
PARTICULARS	31/03/2021 (audited)	31/12/2020 (unaudited)	31/03/2020 (audited)	31/03/2021 (audited)	31/03/2020 (audited)	
Total income from Operations	2007.06	4427.12	771.86	22963.35	3047.42	
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	954.45	2628.30	311.44	15203.59	1004.66	
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	954.45	2628.30	311.94	15203.59	1005.16	
Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	710.04	1966.87	227.93	11386.90	768.73	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (aftertax)]	711.09	1966.87	226.88	11387.95	767.68	
Equity Share Capital	750.81	750.81	750.81	750.81	750.81	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous financial year)	2462.10	1636.39	1636.39	2462.10	1636.39	
Earnings Per Share 1. Basic:	9.47	26.20	3.02	151.68	10.22	
2. Diluted :	9.47	26.20	3.02	151.68	10.22	

1.The above result is an extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Stock Exchange undi Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarter Financial Results are available on the BSE website (www.bseindia.com) and on the Company's website (www.kilpest.com) . The above results are in compliance with Indian Accounting Standards (IND AS) notified by the Ministry of Corporate Affairs.

B.The above results have been reviewed by the Audit Committee at its meeting held on 23rd June, 2021 and approved by th Board of Directors at their meeting held on on 23rd June, 2021 and the statutory auditors of the Company have conducted a audit of the above financial results for the quarter and year ended March 31, 2021.

PLACE: BHOPAL **DATE: 23th June 2021** FOR KILPEST INDIA LIMITED NIKIL KUBER DUBEY WHOLE TIME DIRECTOR

Place: Mumbai

Date : June 24, 2021



🛕 इलाहाबाद

Indian Bank

ALLAHABAD

Corporate Office 254-260, Avvai Shanmugam Salai Royapettah, Chennai - 600 014.

Notice of the Annual General Meeting, Record Date, **Book Closure and E-Voting Information**

NOTICE is hereby given that the 15th Annual General Meeting of the Shareholders of Indian Bank will be held on Friday, the 16th July 2021 at 11.00 a.m. (I.S.T) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the following business(es):

- To discuss, approve and adopt the Audited Balance Sheet of the Bank as at March 31, 2021 the Profit and Loss account for the year ended on that date, the Report of the Board of Directors on the working and activities of the Bank for the period covered by the Accounts and the Auditors' Report on the Balance Sheet and Accounts.
- To declare dividend on Equity Shares

The Corporate Office of the Bank at No.254-260, Avvai Shanmugam Salai, Royapettah, Chennai 600014 shall be deemed venue of the 15th Annual General Meeting.

> By Order of the Board of Directors Padmaja Chunduru

Place: Chennai Date: 10-06-2021 **Managing Director & CEO**

Record Date: Record Date for payment of dividend will be Friday, the 09th July, 2021

Pursuant to Regulation 12 of the Indian Bank (Shares and Meetings) Regulations, 1999, the Register of Shareholders and the Share Transfer / Transmission Books of the Bank will remain closed from Saturday, the 10th July, 2021 to Friday, the 16th July, 2021 (both days inclusive) for the purpose of fifteenth Annual General Meeting and for ascertaining shareholders' entitlement to receive Dividend for the financial year 2020-21, if declared at the Annual General Meeting.

Payment of dividend, as recommended by the Board and if declared by the Shareholders in the Annual General Meeting, will be made to those shareholders whose name will appear as Beneficial Owners as at the close of business hours on Friday, the 09th July, 2021 as per the lists to be furnished by NSDL/CDSL in respect of the shares held in electronic form and/or in the Register of Shareholders in respect of the shares held in physical form.

Possession Date

- The voting rights of the shareholders/beneficial owners shall be reckoned as on 09.07.2021 (Cut-Off Date).
- Copy of notice of AGM and Annual Report of the Bank for FY 2020-21 have been sent by email through Bank's Registrar and Share Transfer Agent (RTA), Cameo Corporate Services Ltd. to all the shareholders whose names have appeared in the register of shareholders / beneficial owners of the Bank as at the close of business hours on 18.06.2021.
- To receive the AGM Notice and Annual Report of the Bank for FY 2020-21 through e-mail, the shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers to the Bank's Registrar and Share Transfer Agent, Cameo Corporate Services Limited, Subramanian Buidling, No. 1, Club House Road, Chennai -600 002 at e-mail ID, investor@cameoindia.com, if not yet provided. The shareholders holding their shares in Demat accounts are requested to update their e-mail IDs and mobile No. through their Depository Participant (DP), if not yet updated.
- The remote e-voting facility for the agenda as set forth in the AGM Notice will be available to the shareholders from 10.00 a.m. on Tuesday, the 13th July, 2021 to 5.00 p.m. on Thursday, the 15th July, 2021 through the website of e-voting agency, Central Depository Services (India) Ltd. (CDSL) at www.evotingindia.com
- The manner of remote e-voting/e-voting at/during the AGM for shareholders holding shares in dematerialized mode and physical mode, and also for the shareholders who have not registered their e-mail addresses, have been provided in the AGM Notice. The soft copy of the AGM notice is also available for download on the websites of Stock Exchanges i.e. www.nseindia.com, www.bseindia.com &, website of the Bank, i.e. www.indianbank.in as also the website of e-voting platform provider, CDSL at www.evotingindia.com.
- The facility for e-voting will be made available at/during the AGM and Shareholders attending the Meeting through VC/ OAVM and who do not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through the e-voting system of CDSL at/during the meeting. Please note that once the shareholder cast his/her vote through remote e-voting, he/she cannot cast or modify the vote at/during the AGM.
- The consolidated results of remote e-voting together with the voting held at/during the AGM will be announced by the Bank on its website and will also be informed to the Stock Exchanges i.e. NSE & BSE.

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LIMITED (CIN: L70100MH1977PLC019916)

Registered Office: Ramon House, H. T. Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai 400 020. Tel. No.: 022 6176 6000 Website: www.hdfc.com E-mail: investorcare@hdfc.com Corporate Office: HDFC House, H. T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai 400 020. Tel. No.: 022 6631 6000

Investor Services Department: 5th floor, Ramon House, H. T. Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai 400 020. Tel. No.: 022 6141 3900

NOTICE OF THE 44TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING

NOTICE is hereby given that the 44th Annual General Meeting (AGM) of the Members of Housing Development through two-way Video Conference ('VC') facility to transact the businesses as detailed in the Notice convening the AGM, in compliance with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars'), applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The link for the said VC facility would be available on the Corporation's website, www.hdfc.com

Further in compliance with the MCA Circulars and relevant circulars issued by SEBI, the Corporation has on Wednesday, June 23, 2021 sent the Notice convening the AGM and the Annual Report for the financial year 2020-21 through electronic mode to those Members whose e-mail address is registered with the Corporation and/or their respective Depository Participants (DP). The aforesaid documents are available at www.hdfc.com, www.bseindia.com and www.nseindia.com.

NOTICE is further given that the Corporation is providing remote e-voting facility to all its Members to exercise their right to vote on all the resolutions listed in the said Notice and has availed the services of National Securities Depository Limited (NSDL) for providing the VC facility and e-voting. The Notice convening the AGM is also available at www.evoting.nsdl.com. The detailed procedure for attending the AGM through VC and the e-voting is provided in the Notice convening the AGM and is also available on the Corporation's website. The Notice also contains instructions/details with regard to process of obtaining login credentials for shareholders, holding shares in physical form or in electronic form, who have not registered their e-mail address either with the Corporation or their respective DPs.

Some of the important details regarding the remote e-voting and VC facility are provided below.

Link for remote e-voting and VC	www.evoting.nsdl.com
EVEN (E-Voting Event Number)	116024
Cut-off date for determining the Members entitled to vote through remote e-voting or during the AGM	Tuesday, July 13, 2021
Commencement of remote e-voting period	Friday, July 16, 2021 at 10:00 a.m.
End of remote e-voting period	Monday, July 19, 2021 at 5:00 p.m. The remote e-voting module will be disabled by NSDL thereafter.

Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who becomes a Member of the Corporation after dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date or who has not registered his/her e-mail address with the Corporation/DP, may obtain the user ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in.

In case of Individual Shareholders holding securities in demat mode who becomes a Member of the Corporation after sending of the Notice and holding shares as on the cut-off date, may follow steps mentioned in the Notice of the AGM under "Process for e-voting and participation at the AGM through VC". The e-voting facility will also be made available during the AGM to enable the Members who have not cast

their vote through remote e-voting, to exercise their voting rights. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. Members holding shares in physical form and who have not yet registered their e-mail address or who want to change their e-mail address are requested to send an e-mail to investorcare@hdfc.com with name, folio no., e-mail address that needs to be registered and copy of ID proof. Members holding shares in electronic form are requested to contact their DP to register their e-mail address so as to receive all communication electronically including Annual Report, notices, etc., sent by the Corporation to its Members, from time to time. In case of any queries/grievances, Members may refer to the 'Frequently Asked Questions' (FAQs) for Members and 'e-voting user manual' for Members available in the downloads section at www.evoting.

In case of any difficulty or queries in connection with attending the meeting through VC or casting vote through e-voting system, Members may contact:

For	Name	E-mail	Contact number	
E-voting	Ms. Pallavi Mhatre	pallavid@nsdl.co.in	1800 1020 990 /	
	NSDL	evoting@nsdl.co.in	1800 2244 30	
VC	Mr. Anubhav Saxena	anubhavs@nsdl.co.in		

For Housing Development Finance Corporation Limited

Ajay Agarwal Company Secretary FCS: 9023

पुण्यात २०१५ ते २०२० या काळात ९६०० कोटीची संर ात्मक गुंतवणूक

पुणे, दि. २३, (प्रतिनिधी): पुणे शहरात जवळपास ९,६०० कोटी रुपयांची संस् गत्मक गुंतवणुक झाली आहे. त्यापैकी ४९ टक्के गुंतवणूक कार्यालयीन मालमत्तांमध्ये (ऑफिस ऍसेट), तर २५ टक्के

गुंतवणूक निवासी क्षेत्रात झाली आहे. 'जेएलएल इंडिया' या बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या सल्लागार कंपनीने सादर केलेल्या 'रिअल इस्टेट इन पोस्ट पॅनडेमिक पुणे : अपॉर्च्य्निटी इन द मेकिंग' या खास अहवालात पुणे शहरातील संस् गत्मक गुंतवणुकीची प्रगती नमूद करण्यात आली आहे. शहरात २०१५ ते २०२० या पाच वर्षांत झालेल्या संस् गत्मक गुंतवणुकीत परदेशी गुंतवणूकदार आणि विशेषतः खासगी इक्विटी फंडांनी ७७ टक्के वाटा मिळवला आहे. आघाडीच्या फंडांनी 'रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रेंड्स'च्या माध्यमातून शहरातील कार्यालयीन जागा संपादित केल्या. ग्लोबल फंड्सचे व्यवहार ोट कार्यालयीन मालमत्ता विकत घेण्यासाठी केले गेले आहेत. २०२१च्या

पहिल्या तिमाहीत

गुंतवणुकीचा जोर कायम

राहण्याची अपेक्षा होती.

मात्र, लॉकडाउनमुळे

व्यवहारात अड ाळे

आल्याचे अहवालात

म्हटले आहे.

'जेएलएल'च्या

संशोधनानुसार,

पुणे शहरात एकूण

३१ दशलक्ष चौरस

फूट कार्यालयीन

(आरईआयटी)

उपलब्ध आहे.

त्यात सर्व प्रकारच्या

भाडेतत्त्वावरील जागांचा

(ज्या २० हजार चौरस

अधिक आहेत आणि

जि । २० टक्के किंवा

त्याहन कमी रिकाम्य

होतो. त्यात खराडी,

हिंजवडी या आयटी

ऑफिस स्पेस हब

जागा आहेत) समावेश

बाणेर, बालेवाडी आणि

फुट किंवा त्याहून

जागा 'रिअल इस्टेट

इन्व्हेस्टमेंट ट्रेंड'साठी

असलेल्या भागातील ४९ टक्के कार्यालयीन जागा 'आरईआयटी'साठी उपलब्ध आहेत. पुण्यात दवाखान्यात

दोन लाखांची चोरी पुणे, दि. २३, (प्रतिनिधी) :

माणिकबाग परिसरातील डोळ्यांचा दवाखाना आणि मोतीबिंदू सेंटरमध्ये अज्ञाताने चोरी करून दोन लाख ३५ हजार रुपयांची रोकड नेल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी नांदेड सिटी ये ो राहणाऱ्या ४२ वर्षीय डॉक्टरने सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातावर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना माणिकबाग ये 11ल कुदळे पाटील प्रेस्टीजमध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी १५ जून रोजी नेहमीप्रमाणे व्यलिनिक बंद केले होते. दुसऱ्या दिवशी (१६ जून) ते व्यलिनिक उघडण्यासाठी आले, तेव्हा त्यांना व्यलिनिकच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटल्याचे दिसून आले. त्यांनी विलिनिकमधील ड्रॉवर तपासला असता, त्यातील रोकड चोरीला गेल्याचे कळाले. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक विशाल शिंदे करत आहेत.



सागर प्रोडक्शन्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः युनिट क्र.४०२, प्लॉट बी/६५, स्टॅनफोर्ड प्लाझा, न्यु लिंक रोड, सिटी मॉल समोर, अधेरी (प), मुंबई-४०००५३, दूर.:०२२-४९७२५४४३ वेबसाईट: www.sagarproductions.com CIN:L93000MH1980PLC170432

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकारिक निर्माण किया है। रिकायरमेंट्स) रेप्युलेशन्त २०१५ च्या नियम ४७ सहवाचित नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वेत्तीय निष्कर्ष विद्यारात घेणे व मान्यता देणे तसेच इत व्यवसाय याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात : २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होण

आह. सदर सूचना कंपनीची प्रतिभूती जेथे सूचिबध्द आहे त्या मुंबह स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसई) www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.sagarproductions.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

डीआयएन:००१५०८७६

सागर प्रोडक्शन्स लिमिटेडकरि

PUBLIC NOTICE

certificate for 400 Equity Shares bearing No 2455 and distinctive nos. 63315556-63315955 of THE BOMABY BURMAH TRADING CORPORATION LIMITED standing in the name(s) of RAMESHCHANDRA CHIMANLA SHETH AND CHANDRA RAMESHCHANDRA SHETH has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the company to issue duplicate Certificate(s) for he said shares. Any person who has a claim n respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered office at 9, WALLACE STREET, FORT MUMBAI- 400001 within 15 days from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s). Name of the Shareholders

1. Rameshchandra Chimanlal Shetl 2. Chandra Rameshchandra Shet Date: June 24, 2021

जाहीर सूचना

पेथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री** प्रदीप आत्माराम सावंत हे खोली क्र.ए-२५, प्लॉर क्र.२७७, गोराई(२) कल्पक को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., आरएससी-३०, गोराई(२), बोरिवर्ल (प.), मुंबई-४०००९१ या जागेचे म्हाडा पत्र क्र ४९४९/९३ दि.२३.०६.९३ नुसार मालक आहेत आणि अनुक्रमांक १२१ ते १२५ चे भागप्रमाणपः क २५ धारक आहे. सदर खोलीबाबतचे अधिका दस्तावेज कोणतीही वित्तीय संस्था/बँक/व्यक्तीकडे गरण केलेली नाही.

कोणतीही संस्था/बँक/व्यक्तींकडे सदर खोलीचे सद अधिकार दस्तावेजांच्या मुळ प्रतींचा ताब असल्यास किंवा विक्री, अदलाबदल, अधिभार बक्षीस, न्यास, वारसाहक्र, ताबा, भाडेपट्टा, तारण मालकी हक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दाव असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यव इस्तावेजी पुराव्यांसह खाली नमुद केलेल्या पत्त्याव आजच्या तारखेपासून १४ दिवसांत संपर्क कराव अन्यथा असे समजले जाईल की, सदर खोली जागेवर कोणाही संस्था/बँक/व्यक्तींचा दावा नाही. आज दिनांकीत २४ जून, २०२१

संतोष एम. पितळे वकील व भारत शासन नोटरी १०/डी-८, कल्पतरु को-ऑप.ही.सोसायटी लि. गोराई(१), बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१

बालु फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेड (पूर्वीची अमेझ एन्टरटेक लिमिटेड) **सीआयएन:**एल२९१००एमएच१९८९पीएल्स्री२५५९३३

५०६, ५वा मजला, इम्पेरियल पॅलेस, ४५, टेली पार्क रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००६९ वेबसाईट:www.baluindustries.com

ई-मेल:compliance@baluindustries.com

बोर्ड मिटींगची सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज

रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ (लिस्टिं ग्युलेशन्स) च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसा येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात बुधवार, ३० जून, २०२१ रोजी दु.४.००वा कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सचना कंपनीच्या www.baluindustries.co वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

सेबी (आतील व्यापार रोखने) अधिनियम, २०१ सहवाचिता आतील व्यापार रोखनेकरिता कंपनीर सांकेतांकानुसार कंपनीने त्यांची व्यापार खिडकी गुरुवार, १ एप्रिल, २०२१ पासून बंद केली आहे आणि ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरित संचालक मंडळाद्वारे कंपनीचे वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तासानंतर उघडली जाईल.

बालु फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेडकरित (पूर्वीची अमेझ एन्टरटेक लिमिटेड) सही/

जसपालसिंग प्रेहलादसिंग चांडोक व्यवस्थापकीय संचालक दिनांक: २३.०६.२०२१ डीआयएन:००८१३२१८

जाहीर सूचना

माझे अशील श्री. रिद्धीश नटवरलाल पारेख हे फ्लॅट क्र.ए-२०५, २रा मजला, बलदेवज्योत को-ऑप.हौ.सो.लि., विनायक रोड, भाईंदर पश्चिम, ठाणे-४०११०१ या जागेचे मालक आहेत.

माझे अशिलांनी सदर फ्लॅट दि.०८.०६.२०२१ रोजीचे दस्तावेज क्र. टीएनएन७-७८५३-२०२१ अंतर्गत नोंदणीकृत प्राधिकरणा समक्ष नोंदणी के लेले दिनांक ०७.०६.२०२१ रोजीचे नोंदणीकृत मक्तता करारनामा करून प्राप्त केले होते. सदर फ्लॅट माझ्या अशिलांच्या बहिणी नामे १) श्रीमती कशिमरा विजय शाह, २) श्रीमती मेघना मिलनकुमार शाह व ३) श्रीमती कविता एस. गांधी यांनी त्यांचे सदर फ्लॅटमधील अधिकार हस्तांतर केले आहेत, जे त्यांची आई स्वर्गीय श्रीमती हंसाबेन नटरवलाल पारेख. यांचे १०.०४.२०१७ रोजी निधन झाले, त्यांच्या वास्तविक मालकीत्वामधील आहे.

माझे अशिलास योज्य खरेदीदारासह विक्री व्यवहार करावयाचे आहे

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट मालमत्ता, दस्तावेज व वर संदर्भीत शेअर्सबाबत काही दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ताकडे स्वरूपात आजन्य तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा दाट्याच्या कोणत्याही संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला जाईल आणि दावा असल्यास त्यार

केले आहे असे समजले जाईल. ॲडव्होकेट धर्मेंद्र पटेल दुकान क्र.६७-६८, महेश नगर बिल्डिंग नं.६, स्टेशन रोड,

भाईंदर पश्चिम, ठाणे-४०११०१.

PUBLIC NOTICE

LATE MR. MICHAEL I FERNANDES, memb of Sunayana Shantinagar Co-operative Housin Society Ltd., and co-owner of Flat No. C-74/102, on the 1st Floor, Sector-9, Shant Nagar, Mira Road (East), Dist-Thane - 401 107, died intestate on 24/09/2014. Mrs. Jeena M. Fernandes, the co-owner is claiming transfer o individed shares and interest in the capital roperty of the society belonging to the eceased in her name being wife, next kin urviving legal heir and successors of the leceased with no objection of other legal heir: & Successors of the deceased. The claims and bjections is hereby invited from the other lega eirs and successors of the deceased if any fo the transfer of undivided shares and interests in the capital / property of the society belonging to the deceased. The claimants / objectors ma nform to undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which he society will transfer the undivided share: and interest in the capital / property of the ociety belonging to the deceased and hereafter any claim or objection will not b

K. R. Tiwari (Advocate) Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane · 401 107.

PUBLIC NOTICE Clients SANJAY DHANSUKHLA ALIAS DHANJI SANGHVI SHAH, i awful owner of SHOP NO. 10, Gr. floo Sai Jivan, Survey No. 1000, Plot No. 1 CTS No. 1149, (1 to 10) S.V.P. Road, Opp Railway Station, Mulund (W), Mumbai 400 080, after death of his mother LALITA DHANSUKHLAL ALIAS DHANJ SANGHVI SHAH and other legal heirs 1 MRS. MEETA ALIAS MINA RAJENDR. MEHTA NEE MEETA DHANSUKHLA ALIAS DHANJI SANGHVI SHAH, 2 MEETA ASHOK KIRI NEE MEET/ DHANSUKHLAL ALIAS DHANJ SANGHVI SHAH, 3) MRS. HEENA PARAG SHAH NEE HEENA DHANSUKHLAL ALIAS DHANJ SANGHVI SHAH had release their shar by deed of release dated 23th day of February, 2017 in favour of my client. If an person/persons has any objection lier charge or claim of any nature against the aid shop the same will be brought withi 07 days from date of publication of notice to the undersigned with cogent evidence else letter on no claim shall be entertained Santosh D. Tiwar Date: 24/06/2021 (Advocate High Court 15, M.P. Nagar, Near Shobhana Bldg., J.M. Road Pump House, Andheri (E), Mumbai -400 093.

APPENDIX-16 [Under the Bye-law No. 34]
The Form of Notice, inviting claims o objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property of the society. NOTICE

Shri JAYENDRA DATTATRAY JAMKAR, a Member of the FAIRFIELD Co-operative Housing Society Lid. having, address at Dallas Bidg, EC-6, holding flat/ tenement No A/204, Evershine City Vasaï (E), Disi. Palghar-401208, died on 07/12/2019 at Cardinal Gracis Memorial Hospital Trust, Bangli, Sandor, Vasai (W), Dist. Palghar. State Maharashtra, and Shri JAYENDRA DATTATRAY JAMKAR and MRS. VAISHALI JAYENDRA JAMKAR a join Member of the FAIRFIELD Co-operativ lousing Society Lid. having, address a lorence Bldg. EC-11, holding fat tenemer No B/201/202, Evershine City Vasai (E). Dis Palghar-401208, in the building of the society Whereas Shri JAYENDRA DATTATRAY JAMKAR died on 07/12/2019 at Cardinal Gracis Memorial Hospital Trust, Bangli, Sandor, Vasai (W), Dist. Palghar, State Maharashtra, had made nomination on the son name whereas his son MR. ADITYA JAYENDRA JAMKAR has given his no -objection to transfer the said flats on his mother name MRS. VAISHALI JAYENDRA JAMKAR. The society hereby invites claims or objection rom the heir or heirs or other claimants objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of days from the publication of this notice, with copies of sucl locuments and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased nember in the capital property of the society f no claims/ objections are received withi the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the eceased member in the capital property o he society shall be dealt with in the manne ovided under the bye-laws of the society. opy of the registered bye-laws of the society s available for inspection by the claimants bjectors, in the office of the society/ with he secretary of the society between 12.P.M to 1.00 P.M. from the date of publication of he notice till the date of expiry of its period.

For and on behalf of The Fairfield Co-op. Housing Soc. Ltd. Hon, Chairman

PUBLIC NOTICE

Mr. Nisar Ali Shaikh, a bonafide membe of the Geeta Galaxy Co-operative Housing Society Ltd, having address at Flat No 104. Geeta Galaxy, Geeta Nagar Phase 1 Building C, Mira Road (East), Dist. Thane 401107 and holding Flat No. 104 in the building of the Society. The said member died on 28 April 2021 in Mira Road, Than without making any nomination.

Mrs. Sayyada Nisar Shaikh, hereinafter referred to as applicant, has submitted ar application to the Management of Society for transfer of Shares and interest in the said Flat No. 104 claiming to be wife of the deceased i.e., as a legal heir of the deceased member 'Mr. Nisar Ali Shaikh'. The Society hereby invites claims of objections from heir or legal heirs or other claimants / objectors to the transfer of the said Shares and interest of the deceased Member in the Capital / property, of the Society within a period of 15 (fifteen days from the publication of this notice with copies of such documents and othe proofs in support of his / her the claims objections for transfer of Shares and interest of the deceased member in the

capital / property of the Society. If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and the interest of the decease nember in the capital / property of th Society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims / objections, if any, received by the Society for transfer of shares and interes of the deceased member in capital property of the Society shall be dealt with n the manner provided under the byelaws of the Society. A copy of the registered byelaws of the Society is available for inspection by the claimants objectors, in the office of the society with the Secretary of the society between 10.30 AM to 6.00 PM from the date of publication of the notice till the date of expiry of its Period at society office.

For and on behalf of Geeta Galaxy Co-op Housing Society Limited Secretary

Place: Mira Road, Thane Date: 23-06-21

जाहीर सूचना

आहे की. माझे अशील कमारी संगीता निंग (उमा सोदाह) या फ्लॅट क्र.३०१, आनंद निवास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, किसन रोड, जुने पोलीस ठाणेच्या मागे, मालाड (प.), मुंबई-४०००६४ येथील जागेच्या मालक आहेत. माझे अशिलांनी सदर फ्लॅट मे. रुकसन कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्याकडून दिनांक २८ मार्च, १९९४ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी केले आहे. पुढे नोंद करण्यात आली आहे की, (१ दिनांक २८.०३.१९९४ रोजीचा मूळ विक्री करारनामा आणि (२) आनंद निवास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडद्वारे वितरीत सदर फ्लॅट क्र. ३०१ बाबतचे अनक्रमांक ०३६ ते ०४० (दोन्ही समाविष्ट) पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स हरवले/गहाळ झाले आहेत आणि सापडलेले नाही जर कोणा व्यक्तीस दिनांक २८ मार्च, १९९३

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत

धारक रु.१०/- (दहा) प्रत्येकीचे ५ (पाच) रोजीचा करारनामा व सदर फलॅटचे भागप्रमाणपत्र क्र.००५ यावर दावा असल्यार ऱ्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे आवश्यक इस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाान तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथ असे समजेले जाईल की, कोणताही दावा नाही आणि असल्यास तो त्याग/स्थगित केले आहे.

श्री. सचिन म्हस्के वकील उच्च न्यायालय ए/२०४, २रा मजला, जय भवानी कोहीसोल., रामवाडी, आनंद नगर. जे.व्ही.एल.आर. जोगेश्वरी (ई), मुंबई-४०००६०.

ई-मेल:advsbmhaske@gmail.com मोबा.:९७०२०७१०५४ दिनांक:२३.०६.२०२१

PUBLIC NOTICE

Mrs. Fehmeeda Aslam Shaikh, a bonafid nember of the Geeta Galaxy Co-operative lousing Society Ltd, having address at Flat No. 103, Geeta Galaxy, Geeta Nagai Phase 1, Building C, Mira Road (East) Dist. Thane - 401107 and holding Flat No 03 in the building of the Society. The said nember died on 2 January 2012 in Mira Road, Thane without making an

Mr. Shaikh Mohammad Aslam nereinafter referred to as applicant, has submitted an application to the Management of Society for transfer of Shares and interest in the said Flat No 103 claiming to be husband of the deceased i.e., as a legal heir of the deceased member 'Mrs. Fehmeeda

Aslam Shaikh'. The Society hereby invites claims or objections from heir or legal heirs or other claimants / objectors to the transfer of th said Shares and interest of the deceased Member in the Capital / property, of the Society within a period of 15 (fifteen days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his / her the claims objections for transfer of Shares and interest of the deceased member in the

capital / property of the Society. no claims / objections are received within the period prescribed above, th Society shall be free to deal with the Shares and the interest of the deceased nember in the capital / property of the Society in such manner as is provided inder the bye-laws of the society. The claims /objections, if any, received by the Society for transfer of shares and intere of the deceased member in capital property of the Society shall be dealt with n the manner provided under the byelaws of the Society. A copy of the registered byelaws of the Society is available for inspection by the claimants bjectors, in the office of the society with the Secretary of the society between 10.30 AM to 6.00 PM from the date of ublication of the notice till the date of xpiry of its Period at society office For and on behalf of Geeta Galaxy Co-op Housing Society Limited

Secretary Place: Mira Road, Thane Date: 23-06-21

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. महेंद्र वेलजी कारिया अमृत टाॅवर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायट ले. (नोंदणी क्र.बीओएम/डब्ल्युटी/एचएसजी (टीसी)/८५३८/२००१-२००२/सन २००१ यापुढे सदर सोसायटी म्हणून संदर्भ) य ग्रेमायटीचे महस्य आहेत आणि फ्लॅट क ३०५ ३रा मजला, अमत टॉवर को–ऑपरेटिव्ह हौसिं[,] नोसायटी लिमिटेंडची अमृत म्हणून ज्ञात इमारत ादासाहेब गायकवाड रोड, सरोजीनी नायडू रोड मुलुंड (प.), मुंबई-४०००८० (यापुढे सदर[े] जाग हणून संदर्भ) येथील निवासी जागेचे धारक तसे ागप्रमाणपत्र क्र.०१७ मधील अनुक्रमांक ०८ o८५ (दोन्ही समाविष्ट) धारक सदर सोसायटी 5.५०/- प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअस (यापुढे सदर शेअर्स म्हणून संदर्भ) चे धारक आहेत. अनक्रमांक ०८१ ते ०८५ (दोर्न्ह प्तमाविष्ट) जे सदर जागेबाबत भागप्रमाणपत्र क्र ०१७ अंतर्गत असलेले मुळ भागप्रमाणपत्र हरवले ाहाळ झाले आहे आणि अत्यंत शो घेतल्यानंतरही सापडलेले नाही आणि म्हणून माझे अशील श्री. महेंद्र वेलजी कारिया यांनी मूळ भागप्रमाणपत्र क्र.०१७ या ऐवजी दय्यम गगप्रमाणपत्र वितरणासाठी सोसायटीकडेँ अर्ज

जर कोणा व्यक्तीस/बँक/वित्तीय संस्थेकडे मुळ गगप्रमाणपत्र क्र.०१७ चा ताबा असल्यास किंवा प्रदर जागेवर कोणतेही अधिकार, हक्क, हितबाबत रावा असल्यास किंवा विक्री, अदलाबदल भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स कायदेशीर हक्क, वहिवाट, करारनामा, तारण त्रारसाहक, मृत्युपत्र, बक्षीस, मालकी हक अधिभार, परिरक्षा, न्यास, मुळ अधिकार त्रारनामाचा ताबा किंवा अधिभार, कौटुंबिव यवस्था, तजवीज, कोणत्याही कायद्याच्य प्रायालयाचे आदेश किंवा हकुमनामा, कंत्राट करारनामा, विकास अधिकार किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी प्रकाशन गरखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खाल ामुद पत्त्योवर माझ्याकडे कागदोपत्री पुराव्यांस नेखी स्वरुपात कळवावे, अन्यथा असे समजले नाईल की. सदर जागेबाबत कोणताही दावा आक्षेप अस्तित्वात नाही किंवा मळ भागप्रमाणप क्र.०१७ या ऐवजी दय्यम भागप्रमाणपत्र वितरणा आक्षेप नाही आणि अशा व्यक्तींचे दावा किंव ागणी त्याग केले आहेत असे समजले जाईत आणि सोसायटीकडून पुढील कोणत्याही दाव्यांच्य पंदर्भाशिवाय सोसायटीचे उप-विधीअंतर्ग रतदीप्रमाणे श्री. महेंद्र वेलजी कारिया यांच्य नावे मुळ भागप्रमाणपत्र क्र.०१७ या ऐवजी दुय्यम ागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल

मंबई आज दिनांकीत २४ जून, २०२१. सही/ विकास ठक वकील उच्च न्यायालय दुकान क्र.२, अंबेधाम प्रिमायसेस को-ऑप.सो.लि.. अंबाजीधाम मंदिराजवळ

एम.जी. रोड, मुलुंड (प.), मुंबई-४०००८०

सुप्रिम इंजिनियरींग लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः आर.२२३, एमआयडीसी

कॉम्प्लेक्स, ठाणे, बेलापूर रोड, रबाळे, नवी मुंबई-४००७०१. **सीआयएन**:एल९९९९एमएच१९८७पीएलसी०४३२० दर.:+९१ ९१६७३३२२९१. वेबसाईट:www.supremesteels.com, ई-मेल:cs@supremesteels.com सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टि

ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेश २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्या येत आहे की, ३१, मार्च, २०२१ रोजी संपलेल्य तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षाित वित्तीय निष्कर वेचारात घेणे व मान्यता देणे याकरिता बुधवार, ३० जून, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभ होणार आहे.

www.supremesteels.com वेबसाईटवर आणि कंपनीचे समभाग जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉव एक्सचेंजच्या www.nseindia.com वेबसाईटक

> सप्रिम इंजिनियरींग लिमिटेडकरित सही/-

कृपाली ठक्क ठिकाण: नवी मंबई कंपनी सचिव व सक्षम अधिकारी दिनांकः २२.०६.२०२१

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that LATE MR. MICHAEL I. FERNANDES, join member of Siddharth Nagar Building No. 8 Co operative Housing Society Ltd., and co-owner of Flat No. 8/402, on the 4th Floor, Siddharth Nagar, Station Road, Mira Road (East), Dist Thane - 401 107, died intestate on 24/09/2014 Mrs. Jeena M. Fernandes, the co-owner claiming transfer of undivided shares and interest in the capital / property of the society longing to the deceased in her name being wife, next kin, surviving legal heirs and successor of the deceased with no objection of other legal beirs and successors of th eceased. The claims and objections is hereb nyited from the other legal heirs and successor f the deceased if any for the transfer ndivided shares and interests in the capita roperty by the society belonging to th leceased. The claimants / objectors may infor undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which th ociety will transfer the undivided shares an interest in the capital / property of the society elonging to the deceased and thereafter ar laim or objection will not be considered.

K. R. Tiwari (Advocate), Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane - 401 107.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, (१) श्री. उदय उत्तम मुळीक, (२) श्रीमती सुनिता प्रकाश कदम आणि (३) श्री. गौरव रामचंद्र इंगवळे यांनी खाली नमुद प्रथम अनुसुचीत दिलेली जमीन **(सदर जमीन)** तसेच द्वितीय अनुसुचीमध्ये सविस्तरपणे नमुद केलेले स्थायी अधिकारासह **(सदर अधिकार)** आमचे अशिलाकडे विक्री करण्यार तयारी दर्शविली आहे. सदर जमीन व सदर अधिकार यापुढे एकत्रितपणे मालमत्ता म्हणून संदर्भीत.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, अदलाबदल कायदेशीर हक्क, अधिकार, हित, शेअर, भाडेपट्टा, परवाना, मालकी हक्क, तारण, अधिभार वहिवाट, न्यास, बक्षीस, वारसाहक्क, मृत्युपत्र, परिरक्षा, ताबा, करारनामा, लिस पेन्डन्स पारिवारीक व्यवस्था/तजवीज, कोणत्याही कायद्याच्या न्यायालय किंवा संबंधित प्राधिकरणाचे हकूमनामा किंवा आदेश, भागीदार किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, आक्षेप मागणी, शेअर, अधिकार, हक्क, हित आणि/किंवा लाभ असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **२१ (एकवीस)** दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्यांना **बी–४०४, एफ–रेसिडेन्सेस, टिळक नगर, चेंबूर (पश्चिम)**, मुंबई-४०००८९ येथे कळवावे आणि snehali.karkera@sdassociates.in वर ई-मेल करावा, अन्यथा अशा व्यक्तींचे दावा/आक्षेप त्याग, मुक्त किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

वर संदर्भीत प्रथम अनुसुची (सदर जिमनीचे वर्णन)

बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड सरासरी क्षेत्रफळ २९३३ चौ.मी. किंवा सरासरी, गाव एरंगळ, तालुका बोरिवली, जिल्हा मुंबई उपनगर (एमएसडी), मुंबई-४०००६१ व खालील सर्व्हें/सीटीएस क्र. क्षेत्र आणि चतुःसिमाः

१) सर्व्हे क्र.३०, हिस्सा क्र.२१, संबंधित सीटीएस क्र.१०३७, क्षेत्रफळ १५१७ चौ.मी. किंवा सरासरी आणि चतु:सिमा:

उत्तरेस वा त्या दिशेने : सीटीएस क्र.१९५, १०३६ व १०३५; दक्षिणेस वा त्या दिशेने : सीटीएस क्र.१०४२; पुर्वेस वा त्या दिशेने : सीटीएस क्र.९८ (शासकीय जमीन);

पश्चिमेस वा त्या दिशेने : सीटीएस क्र.१०३८. २) सर्व्हे क्र.३०, हिस्सा क्र.२३, संबंधित सीटीएस क्र.१०४२, क्षेत्रफळ १४१६ चौ.मी. किंवा सरासरी आणि चतुःसिमाः

उत्तरेस वा त्या दिशेने : सीटीएस क्र.१०३७; दक्षिणेस वा त्या दिशेने : सीटीएस क्र.१०४३; पुर्वेस वा त्या दिशेने : सीटीएस क्र.९८ (शासकीय जमीन); पश्चिमेस वा त्या दिशेने : सीटीएस क्र.१०४१ व १०४३.

वर संदर्भीत द्वितीय अनुसुची (सदर अधिकाराचे वर्णन)

प्रथम अधिकार

२०'.0'' फीट रुंदीमध्ये आणि १८८'.१'' फीट लांबी (६.१० मीटर बाय ५७.० मीटर आणि क्षेत्रफळ ३४७.७० चौ.मी. जे मालमत्ता सर्व्हे क्र.३०, हिस्सा क्र.२०, संबंधित सीटीएस क्र.१०३८ व १०३९, क्षेत्रफळ १२७७.३ चौ.मी. व २०२.७ चौ.मी. धारक मालमत्तेचे उत्तर बाजुस, सीटीएस क्र.१०३७ धारक मालमत्ता आणि प्रथम अनुसुचीमध्ये सविस्तरपणे नमुद केलेली मालमत्ता, गाव एरंगळ, तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा येथील मालमत्तेचे स्थायी अधिकार. दितीय अधिकार

२०'.0'' फीट रुंदीमध्ये आणि १४६ फीट लांबी आणि क्षेत्रफळ २७१.८४ चौ.मी (२९२० चौ.फीट) जे मालमत्ता सर्व्हे क्र.४२, हिस्सा क्र.०८, संबंधित सीटीएस क्र.१०२२ १०२३ व १०२४, क्षेत्रफळ सुमारे २५ चौ.मी. व १०४९.६ चौ.मी. आणि ११.२ चौ.मी. धारक मालमत्तेचे उत्तर बाजुस, मढ-मार्वे रोड, गाव एरंगळ, तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा येथील मालमत्तेचे स्थायी अधिकार तृतीय अधिकार

२०'.0'' फीट रुंदीमध्ये आणि १३९ फीट लांबी आणि क्षेत्रफळ २५८.८२ चौ.मी (२७८० चौ.फीट) जे मालमत्ता सर्व्हे क्र.२९, हिस्सा क्र.१, संबंधित सीटीएस क्र.१०४४ आणि सर्व्हे क्र.३०, हिस्सा क्र.१९, संबंधित सीटीएस क्र.१०२८, क्षेत्रफळ सुमारे ६५०७ चौ.मी. व १०५०.३ चौ.मी. धारक मालमत्तेचे उत्तर बाजुस, गाव एरंगळ, तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा येथील मालमत्तेचे स्थायी अधिकार

आज दिनांकीत २४ जून, २०२१

सही/ स्नेहाली करकेरा एसडी ॲण्ड असोसिएटस् ॲडव्होकेटस् व सॉलिसीटर्स

मोरारका फायनान्स लिमिटेड सीआयएन:एल६७१२०एमएच१९८५पीएलसी०३५६३२

नोंद.कार्यालय: ५११, मेकर चेंबर्स ५, २२१, नरीमन पॉईंट, मुंबई–४०००२१ द्रः ०२२-२२८३२४६८, फॅक्स:०२२-२२०४७२८८

ई-मेल;investors@morarkafinance.in, वेबसाईट:www.morarkafinance.in

३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम रूवार, ५ ऑगस्ट, २०२१ रोजी स.११.३०वा. एजीएम घेण्याकरिता वितरीत केलेल्या एजीएमच सचनेत नमूदप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

कोविड-१९ प्रादर्भाव लक्षात घेता भारत शासन, सहकार मंत्रालयाचे (एमसीए) वितरीत परिपत्रव क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० आणि परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ सहवाचिता आणि भारतीय प्रतिभती व विनिमय मंडळ यांचे परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१ (परिपत्रक) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच वास्तविक उपस्थिती न घेता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्याची अनुमती देण्यात आली आहे सदर परिपत्रके व कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ नुसार कंपनीच्या सदस्यांची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होईल.

उपरोक्त परिपत्रकानुसार एजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल २०२०–२१ ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकंडे नोंद आहेत^{ें}त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहेत. सदस्यांनी नोंद घ्यावी की, एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२०–२१ हे कंपनीच्या www.morarkafinance.in वेबसाईटवर उपलब्ध आहेत तसेच स्टॉक एक्सचेजेंस अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com (रिमोट ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी संस्था) वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच एजीएममध्ये सहभागी होता येईल. एजीएम सहभागी होण्याकरिता माहिती एजीएम सूचनेत नमूद आहे कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ नुसार व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित राहणाऱ्य सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

रजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावावर मत देण्यासाठी सर्व सदस्यांना कंपनीने रिमोट ई–वोटिंग सुविधा (रिमोट ई–वोटिंग) दिलेली आहे. तसेच एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मतदानांची सुविधा (ई– वोटिंग) कंपनीने दिलेली आहे. रिमोट ई–वोटिंग/एजीएममध्ये ई–वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे.

जर सदस्याचे कंपनी/डिपॉझिटरीकडे ई-मेल नोंद्र नसल्यास त्यांना विनंती आहे की. त्यांनी ई-वोटिंगकरिता लॉगईन तपशील व वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल नोंदीकरिता खालील

अ. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्यांनी कृपया आवश्यक तपशील जसे फोलिओ क्रमांक व भागधारकाचे नाव investors@morarkafinance.in वर ई-मेल करावे. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे संपर्क

करून त्यांचा ई-मेल नोंद करावा किंवा investors@morarkafinance.in वर ई-मेल करावा ६व्या एजीएमची सूचना दैनंदिन व्यवहारात त्यांचे नोंद ई–मेलवर लागू कायद्यानुसार वितरणासार्ठ

निश्चित तारखेला भागधारणा असणाऱ्या भागधारकांना पाठविली जाईल एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत आणि सीडीएसएल ई–वोटिंग प्रणालीमधुन ई–वोटिंगबाबत कार्ह प्रश्न किंवा तक्रारी असल्यास helpdesk.evoting@cdslindia.com ई-मेल करावा किंव ०२२-२३०५८७३८ व ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क करावा.

विद्यंत स्वरुपाने मतदानाबाबत काही तकारी असल्यास संपर्क श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलात मिल कंपाऊंड, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ यांना करावा किंव helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क ०२२-२३०५८५४२/ ४३ वर संपर्क करावा.

लाभांशबाबत करनिर्धारणा संदर्भात सर्व भागधारकांना (दिनांक १८ जून, २०२१ रोजी धारण बेनपॉस दिनांक २२ जून, २०२१ रोजी ई–मेल पाठविला आहे आणि याबाबतची लिंक https:/ www.morarkafinance.in/investor-relations/mfl-dividend वर उपलब्ध आहे. मोरारका फायनान्स लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई

हिमगौरी एस. बेहेरा कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

Notice is hereby given that the certificate for the under mentioned Equity share of Novartis India Ltd. have been lost/misplaced and holde of the said equity share have applied to the company to issue duplicate Share Certificates

Any person who have claim in respect of the said share should lodge the same with company at its registered office within 21 days from this date else the company will proceed to issue duplicate certificate to the aforesaid applicantion without any further intimation.

	•				
Folio	Name of	Nos of	Distinctive Numbers	Certificate	
No.	Shareholder	Share		No.	
02118491	Jaikishan Kripalani	90	4303608 to 4303697	13759	
	Anil Kriplani	3			
			S	d/-	
	Anil Kriplani				

हिन्दुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचे शेअर्स हरविल्याची सूचना पूर्वीची हिन्दुस्थान लिव्हर लिमिटेड (एचयुएल) नोंद.कार्या.: हिन्दुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, युनिलिव्हर हाऊस, बी.डी. सावंत मार्ग, चकाला, अंधेरी (पू.), मुंबई-४०००९९.

थेथे सूचना देण्यात येत आहे की, पुर्वीची ग्लॅक्सोस्मिथक्लाईन कंझ्युमर हेल्थकेअर लिमिटेड (जीएसकेसीएच) यां खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाल्याची नोंद करण्यात आली आहे आणि जीएसकेसीएच याचे एचयुएल यांच्यासह विलीनीकरण योजनेनुसार एकत्रित झाले आहेत आणि कंपनीद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्राचे नियोजन आहे जर कोणास सदर शेअर्सवर वैध दावा असल्यास त्यांनी १५ दिवसांत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात त्यांचा दाव

And Assault						
धारकाचे नाव	फोलिओ	शेअर्सची संख्या	प्रमाणपत्र	अनुक्रमांक		
	क्र.	(रु.१०/-द.मु.)	क्र.	_		
गोविंद धरमशी रावरिया	जी०१९८१	१६०	१६१७६६	१४१७७५०२–१४१७७५५१		
		रु.१०/−	२०३६५५	२५३०६८४७–२५३०६८९६		
			३५६१२३-२४	४१७८९६३६-४१७८९६९५		
ठिकाण: मुंबई						
दिनांक: २३/०६/२०२१						

पुजा एन्टरटेनमेन्ट ॲण्ड फिल्मस लिमिटेड

POOJA

ww.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

ठिकाणः मुंबई

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८६पीएलसी०४०५५९ **नोंदणीकृत कार्यालयः** पुजा हाऊस. १ला मजला, सीटीएस क्र.८९२-८९३, जे.डब्ल्यु. मॅरिएट हॉटेल समोर, जुहू तारा रोड, जुहू, मुंबई-४०००४९. **दूर**ः०२२-२६१२१६१३/१४, **फॅक्स**ः०२२-२६६३१२७५, वे**बसाईट:www.pooja**entertainmentandfilms.in, **ई-मेल**:investors@poojaentertainmentandfilms.in सूचना

नेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ नुसार येथे सूचन देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरीक्षित वितीय निष्का विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता–पुजा हाजस, ५वा मजला, सीटीएस क्र.८९२–८९३, जे.डब्ल्यु. मॅरिएट हॉटेल ममोर, जुहू तारा रोड, जुहू, मुंबई-४०००४९ येथे **सोमवार, २८ जून, २०२१** रोजी दु.२.००वा. कंपनीच्या संचालव

सूचनेतील संपूर्ण माहिती कंपनीच्या www.pooiaentertainmentandfilms.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजेसर

कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र

पुजा एन्टरटेनमेन्ट ॲण्ड फिल्मस लिमिटेडकरि सही/ मुरली मनोहर थानर्व

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती रमादेवी रामजी सोनी या दुकान क्र.६, क्षेत्रफळ २७० चौ.फु. कार्पेट, इमारत क्र.डी-ए विंग, निर्माण को-ऑपरेंटिव्ह हौसिंग सोसायर्ट लिमिटेड, प्लॉट टी, श्री राणी सती नगर, एस.व्ही. रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४ (याप्वे सदर जागा) या जागेच्या १००% मालक होते. सदर श्रीमती रमादेवी रामजी सोनी यांचे मुंब येथे २ एप्रिल, २०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात (१) श्री. रामजी रामदलार सोनी (पती) (२) श्री. मनोज रामजी सोनी (त्यांचा मुलगा), (३) श्री. शिवप्रसाद सोनी (त्यांचा मुलगा), (४ श्रीमती उर्मिलादेवी शिवकुमार सोनी ऊर्फ कुमारी उर्मिला रामजी सोनी (त्यांची विवाहीत मुलगी) (५) श्री. विनोद रामजी सोनी (त्यांचा मुलगा) आणि कायदेशीर वारसदार (६) श्री. ठाकूरप्रसाव रामजी शेठ/स्वर्णकार ऊर्फ ठाकूरप्रसाद रामजी सोनी (सनदी पत्रात नाव बदलानुसार) (त्यांच मयत झालेला मुलगा), यांचे २३.०७.२०१८ रोजी मुंबई येथे निधन झाले, त्यांच्या पश्चात (अ) श्रीमती गिता डाक्स्प्रसाद शेठ (पत्नी), (ब) कुमारी आरती डाक्स्प्रसाद शेठ (मुलगी), (क) श्री. मोहन डाक्स्प्रसाद शेठ (मुलगा), (ड) श्रीमती आशा शिरीष गोर ऊर्फ आशा डाक्स्प्रसाद शेठ (त्यांची विवाहीत मुलगी) हे सर्व कायदेशीर वारसदार आहेत. उपरोक्त सर्व हे आमचे अशील आहेत आणि सदर मयताचे वारसदार आहेत. त्यांच्या नावे दुकानाबाबत भागप्रमाणपत्र क्र.०७ असलेले रु.५०/- चे ५ शेअर्सच्या धारक होत्या.

आम्ही येथे सोसायटीचे भांडवल/मालमत्तेतील मयत सदस्याचे सदर शेअर्स व हित हस्तांतरणा सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत सोसायटीचे भांडवल/मालमत्तेतील मयत सदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणास दावा/आक्षेपाचे पष्ठ्यर्थ दस्तावेज व इतर पराव्यांच्या प्रतींसह दावेदार. आक्षेपकर्ता यांच्याकडून किंवा कायदेशीर वारसदारांकडून दावा किंवा आक्षेप मागविले आहेत वर विहित कालावधीत जर कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास आमचे अशील (१) श्री रामजी रामदुलार सोनी, (२) श्री. मनोज रामजी सोनी, (३) श्री. शिवप्रसाद सोनी, (४) श्रीमती उर्मिलादेवी शिवकुमार सोनी ऊर्फ कुमारी उर्मिला रामजी सोनी, (५) श्री. विनोद रामजी सोनी आणि (६) श्रीमती गिता ठाकूरप्रसाद शेठ, (७) कुमारी आरती ठाकूरप्रसाद शेठ, (८) श्री. मोहन ठाकूरप्रसाद शेठ, (९) श्रीमती आशा शिरीष गोर ऊर्फ आशा ठाकूरप्रसाद शेठ यांनी सोसायटीकडे अर्जे केला आहे आणि सदर दुकान व सदर शेअर्सचे मालक म्हणून सोसायटीचे उप-विधीअंतर्गर तरतुदीप्रमाणे अधिकार व शेअर्ससह व्यवहार करण्यास सोसायटी मुक्त आहे. तद्नंतर कोणतार्ह दावा प्राप्त झाल्यास तो वैध समजला जाणार नाही आणि वर संदर्भीत शेअर्स व सदर जागेर अधिकार आमचे अशील कायदेशीर वारसदार आहेत म्हणून निश्चित केले जाईल

व्हीएसके असोसिएट सही/

ठिकाण: मंबर्ड दिनांक: २४.०६.२०२१

महामार्ग, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ एलकेपी सिक्युरिटीज लिमिटेड

कृष्णा पॅलेस, साई धाम मंदिराच्या पूढे, पश्चिम द्रुतगर्त

सीआयएन: एल६७१२०एमएच१९९४पीएलसी०८००३९ नोंदणीकृत कार्यालय: २०३, एब्मॅसी सेंटर, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दर.:९१-२२-४००२४७८५/८६, फॅक्स:९१-२२-२२८७४७८७,

वेबसाईट:www.lkpsec.com, ई-मेल:ho_compliance@lkpsec.com वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंगची सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की, एलकेपी सिक्युरिटीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, १५ जुलै, २०२१ रोजी स.११.००वा (भाप्रवे) कंपनी कायदा २०१३ च्या लाग् तरतदीनुसार (कायदा) आणि एमसीए सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२०, दिनांक ५ मे, २०२० आणि दिनांक १३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) आणि सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ (सेबी परिपत्रके) नुसार २७व्या एजीएम घेण्याच्या सभेच्या सूचनेत (सूचना) नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अदर ऑडिओ–व्हिज्यअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. २७व्या एजीएमकरिता संभव्य ठिकाण हे कंपनींचे नोंदणीकृत कार्यालय अर्थात २०३, एब्मॅसी सेंटर, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ आहे. एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकाच्या पुर्ततेनुसार वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवाल व सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदा (डीपी)/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात ॲड्रोईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या www.lkpsec.com, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व सेन्टल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या <u>www.evotingindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २०, सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स . २०१५ चे नियम ४४ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स) नुसार नोंद दिनांक गुरुवार, ०८ जुलै, २०२१ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना सीडीएसएलच्या www.evotingindia.com ई-वोटिंग माध्यमातून सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरुपात मत देता येईल. ई–वोटिंगची सविस्तर प्रक्रिया/माहिती सूचनेत नमुद आहे.

- याबाबत पुढे सुचित करण्यात येत आहे की: रिमोट ई-वोटिंग रविवार, ११ जुलै, २०२१ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि बुधवार, १४ जुलै, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. बुधवार, १४ जुलै, २०२१ रोजी साय.५.००वा. भाप्रवेनंतर विद्युत स्वरुपाने रिमोट ई-वोटिंग मान्य असणार
- ई-वोटिंग उद्देशाकरिता नोंद दिनांक गुरुवार, ०८ जुलै, २०२१ आहे.

ई-वोटिंगमार्फत मतदान करू शकतील.

- शुक्रवार, ०९ जुलै, २०२१ ते गुरुवार, १५ जुलै, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवण्यात येतील.
- सदस्यांना सूचनेत नमुद प्रक्रियेचे पालन करून एजीएम प्रारंभापुर्वी ३० मिनिटे आणि निर्धारित वेळेनंतर व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित राहता येईल आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर त्यांचे मत दिलेले नाही किंवा त्यांना रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान
- ज्या सदस्यांनी एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना व्हीसी, ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थिती राहण्याची माहिती सूचनेत नमुद आहे.
- नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंग सुविधा उपलब्ध होईल.
- ई-बोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुम्ही संपर्क श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सीडीएसएल किंवा फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) आणि हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-बोटिंग मॅन्यूअलचा संदर्भ घ्यावा किंवा 0२२-२३0५८५४२/४३ वर संपर्क करावा.
- १ एप्रिल, २०२० पासून लागू असलेले वित्तीय कायदा २०२० द्वारे दिलेल्या बदलानुसा त्यांचे भागधारकांना देण्यात येणाऱ्या लाभांशावर विहित दराने कंपनीकडून कर देणे आवश्यक आहे. भागधारकाच्या निवासी स्थितीनुसार करधारणा दर निश्चित असतील. तद्नुसार कर कपातीनंतर अंतिम लाभांश दिले जाईल.
- एजीएम सूचना वितरण पुर्तता दिनांक २२ जून, २०२१ आहे.

ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक नोंद केलेले नाही त्यांनी विद्युत स्वरुपात भागधारणा असल्यास संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद करून घ्यावे आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास कंपनीचे आर ॲण्ड टी प्रतिनिधीकडे नोंद करावे जेणेकरून विद्युत स्वरुपात सूचनेसह वार्षिक अहवालाच्या प्रती प्राप्त करता येतील. वेळेवर पत्र व्यवहार मिळण्यासाठी कंपनी/डीपी/आरटीएकडे त्यांचे अद्यायावत ई-मेल नोंद करावे.

सूचना व वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपाने प्राप्त करण्याच्या मर्यादित उद्देशासाठी त्यांचे ई-मेल कपनी/डीपी/आरटीएकडे नोंद नसल्यास सदस्यांनी https://www.lkpsec.com/ investerinfopdf/637316358186769160_Request%20for%20 Registration%20of%20 Email.pdf लिंकमार्फत कंपनीकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत

एलकेपी सिक्युरिटीज लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांक: २२ जून, २०२१

सही/-अक्षता वेंगुर्लेकर कंपनी सचिव